



414, Shah Nahar (Worli) Industrial
Estate, B-Wing, Dr. E. Moses Road
Worli, Mumbai 400018.
Phone: 6662 5602 Fax: 6662 5605
CIN: L65990MH1981PLC025770
www.elcidinvestments.com
vakilgroup@gmail.com

January 30, 2026

Corporate Relationship Department
BSE Limited
1st Floor, New Trading Ring
Rotunda Building
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

Scrip Code: 503681

Dear Sir,

Sub: Compliance under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the company has published its Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the third quarter ended on December 31, 2025, in 'Business Standard' English newspaper and in 'Mumbai Lakshdeep' Marathi newspaper dated January 30, 2026.

Further, in pursuant to Regulation 30(4) read with schedule III(A) (12), please find the below enclosed copy of newspaper articles as published in the above-mentioned newspaper.


Kindly take the same on your record.

Thanking You,

Yours Faithfully,
For Elcid Investments Limited,

Ayush Dolani
Company Secretary & Compliance Officer

Encl.: as above.



BALAJI AMINES LIMITED

(An ISO 45001: 2018, 14001: 2015, 9001:2015 Company) CIN: L24132MH1988PLC049387


Regd. Office: 'Balaji Towers', No. 9/1A/1, Hotgi Road, Aasara Chowk, Solapur - 413 224

Phone: +91 217 2451500, **Fax:** +91 217 2451521, **email:** cs@balajiamines.com, **website:** www.balajiamines.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025

Based on the recommendations of the Audit Committee, the Board of Directors of Balaji Amines Limited (“the Company”) at their meeting held on January 29, 2026, have approved the unaudited standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2025.

The aforementioned financial results along with press release thereon are available on Company’s website at <https://balajiamines.com/pdf/1769674634BM%20OUTCOME.pdf> and can also be accessed by scanning Quick Response Code given below:



For Balaji Amines Limited


Sd/-

D. Ram Reddy

Managing Director

Place : Hyderabad

Date : January 29, 2026



Regd. Office: ICICI Bank Limited, ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara, Gujarat. Pin- 390 007

Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra- Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400 051

Regional Office: ICICI Bank Limited, Technopolis Building, 4th Floor, Sector - V, Salt Lake City, Kolkata – 700091

PUBLIC NOTICE E-AUCTION OF ASSIGNMENT OF FINANCIAL ASSET

In terms of the policy of ICICI Bank Limited (“ICICI Bank”) on Sale of Financial Assets and in line with the regulatory guidelines, ICICI Bank hereby invites Expression of Interest (“EOI”) from interested ARCs/Banks/NBFCs/FIs for purchase of Non-Performing Asset (“Financial Asset”) on the terms and conditions indicated herein. It is hereby clarified that confirmation of the name of successful bidder will be subject to final approval by the competent authority of ICICI Bank.

Reserve Price (RP)	Incremental Bid on RP	Terms of Sale
₹ 75.5 million	1.0 million	100% in Cash basis

Schedule for E-Auction:

Sr. No.	Activity	Date & Time
1.	Submission of Expression of Interest (“EOI”)	February 06, 2026, latest by 05:00 P.M
2.	Execution of Non-Disclosure Agreement (“NDA”) (if not already executed with ICICI Bank)	February 07, 2026, latest by 05:00 P.M
3.	Release of Offer Document along with Preliminary Information Memorandum (“PIM”)	February 07, 2026
4.	Access to data room for due diligence	February 09, 2026 to February 23, 2026 (between 10:00 A.M to 05:00 P.M)
5.	Submission of Bid Form	February 24, 2026, latest by 05:00 PM
6.	Process of e-bidding	February 25, 2026, from 11:00 A.M to 12:00 P.M with auto extension of five minutes till sale is completed

TERMS & CONDITIONS

The sale of the Financial Asset is on “As is Where is Basis”, “As is What is Basis”, “Whatever There is Basis” and “Without Recourse Basis”.

The e-bidding process will be conducted through M/s e-Procurement Technologies Ltd (Auctiontiger) on the website of auction agency i.e. <https://icicibank.auctiontiger.net> on date and time as above. The e-bidding process shall be subject to terms & conditions contained in the offer document which will be made available to Parties post execution of NDA.

For any further clarifications with regard to data room, terms and conditions of the auction or submission of EOI/ Bids, kindly contact Mr. Abhishek Verma, mobile: +91 7004972854, email: verma.ab@icicibank.com. EOI/ Bids to be submitted by way of email to verma.ab@icicibank.com; asha.chakraborty@icicibank.com

ICICI Bank will not be responsible/liable in case of non-receipt of EOI for the reasons beyond the control of the Bank. Interested Parties are expected to take efforts to find out the status of communication sent by them to ICICI Bank to ensure their participation in the auction process.

This notice and contents hereof are subject to any prevailing laws, rules and regulations of India.

Date : January 30, 2026

Place : Mumbai

Sd/-
Authorised Officer
ICICI Bank Limited


PUBLIC NOTICE

PUBLIC that my client Mr. Vasant Manoharlal Jain and Mrs. Mamta Vasant Jain intend to purchase a shop from Mr. Ravindra R. Koregaonkar situated at Shop No.12, Ground Floor, D-Wing, Sagar Park CHS Ltd., Amrut Nagar, Ghatkopar (W), Mumbai - 86.

Any person having claims, rights, share, interest in Shop No.12, as way of gift, sale, charge, mortgage, succession, transfer, exchange, mortgage, lease, tenancy, license, lien, trust, lis-pendens, maintenance, possession, easement or same to be known with all necessary proofs to undersigned along with all communication within 14 days of publication hereof, failing which, no claim will be entertained and shall be deemed to be waived-off.

Sd/-
SHRI. NAVEEN DWIVEDI (Advocate)
Flat No.14, Bldg. No. 21, Kakasaheb Thorat C.H.S. Ltd., Near NHP School, Airoli, Navi Mumbai - 400708. Mob. 9322385251
Email id - nkd1170@gmail.com

Place: Mumbai Date : 30.01.2026



Government of Kerala

Published Tenders from 26-01-2026 to 28-01-2026

Directorate of Medical Education

Tender ID: 2025_DME_822099_2 * Superintendent * Licence for the operation and maintenance of Pay and parkin * Closing Date: 09-Feb-2026 * PAC: Rs2800000

Stationery Department

Tender ID: 2026_STY_825245_2 * Stationery Controller * Supply of Pink and Yellow Colour Paper RA1 75 GSM * Closing Date: 05-Feb-2026 * PAC: Rs656484


Tender ID: 2026_STY_825260_2 * Stationery Controller * Supply of Colour Paper Yellow 75 GSM 86cm Reel * Closing Date: 05-Feb-2026 * PAC: Rs2380224

Tender ID: 2026_STY_825287_2 * Stationery Controller * Supply of Super print Pink Colour Paper 80 gsm RA1 * Closing Date: 05-Feb-2026 * PAC: Rs2716560

Tender ID: 2026_STY_825354_2 * Stationery Controller * Supply of Ribbed Kraft Cover Paper RA1 110 GSM * Closing Date: 05-Feb-2026 * PAC: Rs1319425

Visit <https://etenders.kerala.gov.in> for more details.

Ro.No:26-28/Jan/2026/PRD(N)9



SWAN CORP LIMITED
(formerly, Swan Energy Limited)
CIN: L17100MH1909PLC000294

Regd. Office: 6, Feltham House, 2nd Floor, 10, J.N Heredia Marg, Ballard Estate, Mumbai – 400 001. Tel: +91 22 40587300,
Website: www.swan.co.in Email ID: invgrv@swan.co.in

POSTAL BALLOT NOTICE

Dear Members,

NOTICE is hereby given to the Members of Swan Corp Limited (formerly Swan Energy Limited) [“Company”], pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 [“Act”] and Rules made thereunder [“Rules”], Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 [“SEBI Listing Regulations”], Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India [“SS-2”] read with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs [“MCA”] for holding general meetings/ conducting postal ballot process through e-voting vide various general circulars issued by MCA [“Circulars”], including any statutory modification[s] or amendment[s] or re-enactment[s] thereof for the time being in force, approval of the members of the Company” is being sought for ***Related Party Transaction with Swan Defence and Heavy Industries Limited (SDHI)*** by way of Postal Ballot through remote e-voting process [“remote e-voting”] only:

In accordance with applicable laws, the Company on January 29, 2026 has completed the dispatch of the Postal Ballot Notice, by electronic means only to those members whose names appeared in the Register of Members/ List of Beneficial Owners and whose e-mail ids are registered with the Company/ RTA/ Depositories as on Friday, January 23, 2026. [“**cut-off date**”]. The same is also available on the website of the Company i.e. www.swan.co.in, the website of stock exchanges www.bseindia.com & www.nseindia.com and on the e-Voting website of NSDL [www.evoting.nsdl.com]

In accordance with the provisions of the MCA Circulars, physical copy of the Notice along with the Postal Ballot form and the pre-paid business reply envelope are not sent to the members for this Postal Ballot and member can vote through e-voting.

Instructions for e-voting:

The Company has engaged the services of NSDL, enabling members to cast their votes electronically and in a secure manner. The detailed procedure for casting of votes through remote e-voting has been provided in the notice.

The remote e-voting shall commence on Sunday, February 01, 2026, 9.00 AM [IST] and ends on Monday, March 02, 2026, 5.00 PM [IST]. During this period Members holding shares either in physical or electronic form as on cut-off date shall cast their vote electronically. Voting rights shall be reckoned on the paid-up value of share registered in the name of the members as on the cut-off date. A person who is not a member as on the cut-off date should accordingly treat this notice for information purposes only. Members are therefore requested to cast their vote not later than Monday, March 02, 2026, 5.00 PM [IST] to be eligible for being considered, failing which it will be considered that no vote has been received from the members.

The Board has appointed Mr. Jignesh M. Pandya, Proprietor, M/s. Jignesh M. Pandya & Co., Practicing Company Secretary (M. No. 7346 and CP No. 7318), to act as the Scrutinizer, for conducting the Postal Ballot process, in a fair and transparent manner. The Scrutinizer will submit his report to the Chairman or any person authorized by him after the completion of scrutiny, and the results of voting by postal ballot through the e-voting process will be announced by the Chairman or any person authorized by him, on or before Wednesday, March 04, 2026 and will also be hosted on the website of the Company www.swan.co.in besides being communicated to the Stock Exchanges, Depositories and Registrar and Share Transfer Agent.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 or send a request at evoting@nsdl.co.in

By Order of the Board
For **Swan Corp Limited**
(formerly, **Swan Energy Limited**)
Saptarshi Ganguly
Company Secretary
Membership No: FCS 12416

Place: Mumbai
Date: 29-01-2026







THE KAUTILYA CONCLAVE

IBS Mumbai hosted the Kautilya Conclave 2026 on January 16, attended by over 200 students and industry professionals to discuss “Financing India’s Future Growth.” The conclave aimed to examine how India can mobilise long-term capital to sustain its growth trajectory amid evolving global and domestic challenges.

The event opened with the launch of the book Leadership Beyond the Playbook, authored by Ms. Roopa Kudva (Managing Director, Omidyar Networks, Former CEO, CRISIL. The book covers leadership qualities such as effective communication, strategic vision and its execution. Ms. Roopa Kudva also moderated the discussion of the panel, which featured Dr. Mahua Roy (Former Chief General Manager, Reserve Bank India & Former Advisor to Executive Director, International Monetary Fund), Mr. Prashant Purker (Former Managing Director & CEO, ICICI Ventures) and Mr. Abizer S. Diwanji (NeoStrat Advisors LLC) who shared comprehensive perspectives on public investment trends, household savings

behaviour, banking system resilience, bond market development, foreign capital flows, and regulatory reforms in mutual funds and alternative investment funds.

Panelists highlighted the role of deep-tech and startups in lowering capital intensity and improving investment efficiency. The panel discussion was followed by an interactive Q&A session, which enabled students to engage in discussions on market valuations, public-private investment models, and long-term financing strategies. Kautilya's Conclave provided an illuminating look into how India can position itself for future growth and become an economic stalwart.

Campus Reporters:
Neetika Bajpai
Rishabh Porel



XMF GUEST LECTURE - ‘BOMBAY TO CANADA - REALITY BEHIND THE RESUME’


The Xavier Management Forum (XMF) of Xavier Institute of Management & Research (XIMR) organized a guest lecture titled ‘Bombay to Canada - Reality behind the resume’ on 24th January 2026, led by Mr. Sherwin D’Souza, Marketing Manager, Amazon (Canada).


Mr D’Souza, an alumni of XIMR, began by sharing his fun moments and learnings at XIMR and his journey after moving to Canada. He explained that securing a job in a foreign country could be challenging and encouraged students to remain persistent in their goals. He further highlighted the benefits of working in Canada and spoke about key points to remember when applying for jobs. He focused on the need to build ATS friendly resumes and the importance of networking.

During the session, he asked students what success meant to them. Through this interaction, he encouraged students to set defined goals, stretch themselves and choose growth over comfort. Finally, he urged students to become subject matter experts in their respective fields and to demonstrate integrity in their work.

Overall, the session was very inspiring. It was attended by Director Dr. K.N. Vaidyanathan, Trustee Dr. Fr. Conrad Pessso, Dr. Anil Gor and students of XIMR.

Campus Reporter: Wyona Fernandes





ELCID INVESTMENTS LIMITED

CIN: L65990MH1981PLC025770

Regd. Office: 414,Shah Nahar (Worli) Industrial Estate, B-Wing, Dr. E. Moses Rd, Worli, Mumbai - 400 018. **Tel. No.:** 022-6662 5602, **Fax:** 022-6662 5605
E-mail: vakilgroup@gmail.com **website:** www.elcidinvestments.com

EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER ENDED 31ST DECEMBER 2025

(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	STANDALONE					
		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	9 Months Ended	9 Months Ended	Year Ended
		31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	31.03.2025
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	3,650.99	4,947.92	79.25	12,647.49	15,027.04	13,842.93
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items#)	3,594.28	4,880.85	48.30	12,481.60	14,899.81	13,567.01
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	3,594.28	4,880.85	48.30	12,481.60	14,899.81	13,567.01
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	2,696.75	3,678.59	(96.11)	9,496.39	11,426.41	10,097.15
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other comprehensive Income (after tax)]	1,04,488.40	6,064.67	(2,77,964.85)	1,13,982.40	(1,37,778.15)	(1,75,583.92)
6	Equity Share Capital	20.00	20.00	20.00	20.00	20.00	20.00
7	Basic and Diluted Earnings Per Share of Rs.10/- each (not annualised)-	1,348.37	1,839.29	(48.05)	4,748.19	5,713.21	5,048.57


EXTRACT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER ENDED 31ST DECEMBER 2025

(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	CONSOLIDATED					
		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	9 Months Ended	9 Months Ended	Year Ended
		31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	31.03.2025
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	6,173.98	4,398.42	(525.83)	19,769.41	22,862.22	21,113.97
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items#)	6,052.76	4,248.83	(603.35)	19,417.13	22,601.24	20,604.97
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	6,052.76	4,248.83	(603.35)	19,417.13	22,601.24	20,604.97
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	4,737.84	3,173.95	(688.52)	14,974.15	17,253.58	15,299.56
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other comprehensive Income (after tax)]	1,50,756.95	6,647.27	(3,99,280.29)	1,64,946.17	(1,97,240.39)	(2,51,548.74)
6	Equity Share Capital	20.00	20.00	20.00	20.00	20.00	20.00
7	Basic and Diluted Earnings Per Share of Rs.10/- each (not annualised)-	2,368.92	1,586.97	(344.26)	7,487.07	8,626.79	7,649.78

Notes: 1. The above is an extract of the detailed format of the statement of Standalone and consolidated Financial results filed with the stock exchange under regulation 33 of SEBI (Listing & other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the statement of Standalone and consolidated financial results are available on www.bseindia.com & www.elcidinvestments.com

By Order of the Board of Directors
For **ELCID INVESTMENTS LIMITED**
Sd/-
VARUN VAKIL
CHAIRMAN
DIN: 01880759



Place: Mumbai.
Date: 28th January, 2026.

शुक्रवार, दि.३० जानेवारी, २०२६

जाहीर सुचना

माझे आव्हान श्री. राजेश रातू जामन हे फ्लॅट नं. ४०४, ४था मजला,श्री निवेदिनिनगर कृम को.ऑप. ही सोसायटी लि. (रजि नं टीएन/टीएनए/एचएसए/टीसी/२४४०२/२०१४, दिनांक २४.०६.२०१४), मुंबईसह, मालकी, वली, वैधानिकद्वारा,कमाला गाणे ४०४०४२ चे मालक जाहिर, वरील फ्लॅट ३ मजला अखेरीस श्री. हेमकुमार रावजी शिंदे यांना मालकाकड दिनांक १५.०६.२००६ रोजी विक्रीकरारावर खरेदी केले असून दस्तावेज क्र. ट.नगर-०४४२-२००६ अन्वये सहा, दुसरा निष्कात यांमार्फत नोंदीणी केला आहे. श्री. हेमकुमार रावजी शिंदे यांनी संपूर् पलट्टे हा मे. श्री साई कन्स्ट्रक्शन यांच्याकडून दिनांक ३०.०४.१९९७ रोजी विक्रीकरारावर खरेदी केला असून दस्तावेज क्र.ट.नगर-२११७-१९९७,दिनांक ३०.०७.१९९७ अन्वये सहा,दुसरा निष्कात यांमार्फत नोंदीणी केला आहे.श्री हेमकुमार रावजी शिंदे आणि मे. श्री साई कन्स्ट्रक्शन यांच्यात दिनांक ३०.०६.१९९७ रोजीचे विक्रीकरार हे झाले आणिकडून हस्ताले आहे, त्यासाठी मजला अखेरीसनी कब्जा पोलिस स्टेशन, ठाणे येथे प्रॉपर्टी प्लॅन मिश्रित रजि. क्र. केएचएस२,दिनांक २८.०१.२०२२ रोजी एफआयआर दाखल केला आहे. जर कोणता ना अंदाजे किंवा च्याखल त्याचे आणि दावे असतील तर अशी यादी ही सुचना जारी झाल्यानंतर १५ दिवसांसाठी आपला मागणी संपूर्त रद्द करावा. Sd/-
Date: 30/01/2026 Adv. Shital Kadam Chavan
B-101, Shri Sai Samarth CHS., Kharigaon, Azad Chawk, Kalwa, Thane 400605

जाहिर नोटीस

सर्वसामान्य जनतेला द्वारे कळविण्यात येते की, पलॅट क्रमांक 15, चौथा मजला, अनूपूर्ण ऑपरटमेंट सी.एच.एस. लि., चिंचोरी रोड, मालाड (पश्चिम), मुंबई – 400064 या पलॅटसंदर्भातील विक्री करार रद्दएवम्हण क्रमांक SBBJ/631/87 दिनांक 03/03/1987 अन्वये भरलेली मूळ मुद्रांक शुल्क पावती (Receipt No. 19673) तसेच नोंदीणी कार्यालयाची मूळ नोटीस हक्कली / गहाळ झाली आहे.

सदर हक्कलेल्या मूळ मुद्रांक शुल्क पावतीच्या आधार कोणत्याही प्रकारच्या व्यवहार करू नये, अशी सर्व संबंधितांना कळविण्यात येत आहे.

ही जाहिर नोटीस माझ्या अशील श्रीमती प्रंजल प्रविण गाडग व श्री. प्रविण पांडुरंग लाड (वरील नमूद फ्लॅटचे मालक) यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर फ्लॅटबाबत कोणास काही दावा अथवा हरकत असल्यास, त्यांनी या नोटीसीच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून 07 (सात) दिवसांच्या आत, संबंधित कागदपत्रांसह खाली सूचित करण्याच्या वकिलाला लेखी स्वरूपात कळवावे.

निश्चित कालावधीत कोणताही दावा / हरकत प्राप्त न झाल्यास, सदर हक्कलेल्या मूळ मुद्रांक शुल्क पावती व मूळ नोंदीणी कार्यालय नोटीसबाबत कोणताही दावा नाही, असे समजले जाईल.

अॅड. संदीप एस. मोरे
104, मास्टर भांडंड 1, रॉयल पाम्स, आरि मिलक कॉलनी, गोरगाव (पू्वी), मुंबई – 400065.

ज्यांना संबंधित असेल त्यांच्यासाठी सूचना

आमचे आशील श्री. आशीष राजेश देशमुख व कु. आकांशा राजेश देशमुख, राहणार पांडुरंग रावजी कड, जवहारी नगर, पंग हाऊस, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०३३ यांच्या सुखनेमुसार, आम्ही सर्वसामान्य जनतेस झालेल्याप्रमाणे सूचित करित आहोत:

१. आमचे आशील सांगतात की त्यांचे वकील स्व. राजेश गंगाधर देशमुख हे मृत्यूआी एच.आर.८. को.ऑप. ही. को. लि., सी.व्हिन, १ वा मजला येथील फ्लॅट क्र. १००१, सुमारे २२५ चौ. फु. कार्पेट बेथफळावा, तसेच शेअर सिक्युरिटीज क्र. १००१, रिझर्व्ट शेअर क्र. १००१ ते १००१ (सावधेशक) यांचे एकत्रित मालक होते. सदर इमारत ओळढ पीलीस लेन, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६९ येथे स्थित आहे.

२. आमचे आशील सांगतात की स्व. राजेश गंगाधर देशमुख यांचे दिनांक ०४/०७/२००४ रोजी मृत्यूपत्र न करता निधन झाले असून त्यांच्या पश्चात श्रीमती राजेशी राजेश देशमुख (पत्नी), श्री. आशीष राजेश देशमुख (पुत्र) व कु. आकांशा राजेश देशमुख (कन्या) हेच हिंदू वारसा कायदा, १९५६ नुसार कायदेशीर वारस व प्रतिनिधी आहेत.

३. आमचे आशील सांगतात की स्व. राजेश गंगाधर देशमुख यांची आई श्रीमती शांती गंगाधर देशमुख यांचे दिनांक १० जून १९९८ रोजी, त्यांच्या वृद्धी व निधन झाले होते.

४. आमचे आशील सांगतात की स्व. रााशीष राजेश देशमुख यांचे दिनांक ०२/०२/२०१८ रोजी मृत्यूपत्र न करता निधन झाले असून त्यांच्या पश्चात श्रीमती राजेश देशमुख (पुत्र) व कु. आकांशा राजेश देशमुख (कन्या) हेच हिंदू वारसा कायदा, १९५६ नुसार कायदेशीर वारस व प्रतिनिधी आहेत.

५. आमचे आशील सांगतात की स्व. राजेश गंगाधर देशमुख यांनी त्यांच्या हयातीत सदर मालमत्ता कोणासाठी विकलेली, हस्तांतरित केलेली किंवा कोणत्याही तृतीय पक्षाचा हक्क किंमती केलेला नाही, तसेच सदर मालमत्ता कोणत्याही बँकेत, वित्तीय संस्था किंवा कोणत्याही संस्थेकडे ताण देवलेली नाही.

६. आमचे आशील हेच वत त्यांनी एकमेव कायदेशीर वारस व प्रतिनिधी असून, याबाबतितरित अन्य कोणताही कायदेशीर वारस नाही. तसेच आमचे आशील वरीलप्रमाणे वर्णन केलेली सदर फ्लॅट विक्री करण्याचा इरादा बाळगतात.

वरील परिस्थितीत, आम्ही सर्वसामान्य जनतेस याबबे सूचना देत आहोत की, जर कोणत्याही व्यक्ती किंवा कायदेशीर संस्थेला सदर फ्लॅटबाबत कोणताही हक्क, मालकी, अधिकार किंवा हितवादा असल्यास, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह या नोटीसाच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या आत, कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:३० ते रायकाळी ६:३० या वेळेत झालील पत्त्यावर अथवा ई-मेलवर संपर्क साधावा.

ठिकाण : मुंबई
दिनांक : ३०/०१/२०२६

सही/-
मसूद भरत जोशी
वकील, उच्च न्यायालय
दुकान क्रमांक २०२५/३२२१, ईश्र झोन मील,
सुंदर नगर, गोरगाव (वहिवरन),
मुंबई - ४००० ०६९
मोबाईल - ९३२४५९४७७३
ईमेल : adv-mbjooshi@gmail.com

जाहीर सूचना

तमाम जनतेस सूचना यादारे देण्यात येते की, श्रीमती लक्ष्मीबाई नारायण सोनवणे हिचे दिनांक १५/०५/२०२० रोजी खोली क्रमांक ३, पहिला मजला, शिवाजी गार्डन समोर, व्ही. नं. पूर्वी मार्ग, सुरुषा को ओ ही सोसायटी लि., चुनामठी, मुंबई - 400 022 राहत्या घरी निधन झाले, तसेच श्रीमती लक्ष्मीबाई नारायण सोनवणे हिचे संबंधित महानगरपालिकेमध्ये निर्धारित कालावधीमध्ये मृत्युची नोंद झालेली नाही. तसेच श्रीमती लक्ष्मीबाई नारायण सोनवणे यांच्या मृत्युच्या तारखेची शासकीय दसरी नोंद नसल्याकारणाने त्यांचा मृत्युच्या तारखेचा कोणताही पुरावा नाही. सदर मृत्यु नोंदीणीसाठी उपरोक्त मयात व्यक्तीची मुलांी श्रीमती वंदना विजय नजाकोस हिने कुर्ला, अति. मुख्य महानगर दंडाधिकारी व महानगर दंडाधिकारी यांचे न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे.

याबाबत जर कोणाची काहीही हरकत असल्यास त्यांनी जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत कुर्ला, अति. मुख्य महानगर दंडाधिकारी व महानगर दंडाधिकारी यांचे न्यायालय, कुर्ला, अति. मुख्य महानगर दंडाधिकारी व महानगर दंडाधिकारी यांचे न्यायालयात याबाबत आपली हरकत / आक्षेप / म्हणणे बाखल करावे आणि त्या कालावधीमध्ये तसे न केल्यास त्यानंतर आपली कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी

सही/-
अॅड. सुवर्णा श्याम शिंदे
(वकील आणि कायदेशिर सल्लागार)
पत्ता: इमारत क्रमांक २१, फ्लॅट क्रमांक १०१, बी विंग, आदित्यराज रॉयल, टागोर नगर, चिकोली पूर्व, मुंबई ४०००८३

APPENDIX-16
[Under the Bye-Law No.34]
The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property Of the society.

PUBLIC NOTICE
Late Smt. Roshni Suresh Chandaliya the member of the Sairaj Guriyapada S.R.A. Co-Op. Hsg Soc. Ltd., having address at - Guriyapada, Valnai, Link Road, Malad (West), District - Borivali, Mumbai-400 064. And holding flat/ tenement no.405, Building No. 1, 4th Floor, the building of the society, died on 23rd February, 2025. And also her husband died on 28/07/1993 without making any nomination. After them, Mr. Sanjay Suresh Chandaliya (Son) has filed an application with the institution regarding the inheritance records. The society hereby invites claims of objections from the heir or heirs or other claimants /objector to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice. With copies of the such documents and other proofs in support of his /her/ their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provide under the Bye-Laws of the society. The claims/objections. If any, received by the society for allotment of shares and interest of the deceased member in the / property of the society shall be dealt with in the manner provided under bye-laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants / objections, in the office of the society with the **Presiding Officer** of the society between 11.00 am to 1.00 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place : Mumbai-400 064.
Date : 28/01/2026

For and on behalf of
Presiding Officer,
Sairaj Guriyapada S.R.A.
Co-Operative Housing Society Ltd.,


एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड
सौआयएन: एल६५९१०एमएफ१९८१पीएलसी०२५७७०
नोंदीणीकृत कार्यालय: ४१४, शाह नाहर (वर्ळी) इंडस्ट्रीयल इस्टेट, बी विंग, डॉ. ई. मोजेस रोड, वर्ळी, मुंबई-४०००१८. दूर.क्र.:०२२-६६६२५६०२, ई-मेल:vakilgroup@gmail.com, वेबसाइट: www.elcidinvestments.com

टपाल मतदानाची सूचना
एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८, ११० व इतर लागू तरतुदी (कंपनी कायदा) सहावाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० व २२ (व्यवस्थापन नियम), सहकार मंत्रालय, भारत शासन यांच्याद्वारे विरतीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक २३ एप्रिल, २०२०, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१ आणि ३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ , सर्वसाधारण परिपत्रक क्र.०१/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०३/२०२५ दिनांक २२ सप्टेंबर, २०२५ आणि इतर संबंधित परिपत्रक (एम्सीए|परिपत्रक) (कोणत्याही वैधानिक बदलांसह, दुसरी, फरक किंवा त्याची पुनर्अधिनियम सध्या अंमलात आहेत आणि वेळोवेळी सुधार्ति केल्यानुसार) आणि सिंगुरेगिज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिट्स्टिंग ऑलिंग्शेन्स अँड डिस्कलोजर रिकॉयमेंटस्) रेग्युलेशन २०१५ चे नियम ४४, (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि इतर लागू कायदे आणि यापुढे लागू केल्याप्रमाणे, २८.०९.२०२६ रोजीच्या टपाल मतदान सूचनेत (सूचना) मंमू केल्यानुसार खाली नमूद केलेल्या ठरावावर विद्युत स्वरपात (रिमोट ई|व्होटिंग) मतदानाने सदस्यांची मान्यता ठेवण्याची कंपनीची इच्छा आहे.

ठराव क्र.
ठरावाचे वर्णन

१
विशेष ठराव: कंपनीचे सधजना अहवालाचे मुख्य नियम उद्दीष्ट बदल करण्यास मान्यता देणे.

येथे वापरलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या कोणत्याही किंप्रल शब्दाचा सूचनेमध्ये नेमून दिलेला अर्थ समान असेल.

एम्सीए|परिपत्रकांतगत पत्रांनी दिल्याप्रमाणे, कंपनीने गुरुवार, २९.०९.२०२६ रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सूचना पाठवली आहे, ज्यांचे ई|मेल पत्रे कंपनीकडे नोंदीणीकृत आहेत किंवा डिपॉझिटरी/ डिपॉझिटरी सहभागी आहेत. किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट सांबां म्हणजे, मे. एमयुएफजी इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वीची लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) (एमयुएफजी इन्टाईम), आणि ज्यांची नावे नॅशनल सिंग्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएस) कडून नोंद तारीख अर्थात मंगळवार, २७.०९.२०२६ रोजी (कट|ऑफ तारीख) प्राप्त झालेल्या लाभार्थी मालकांच्या सदस्यांच्या रजिस्ट्ररमध्ये/यादीमध्ये दिसतात. ज्या सदस्याला सूचना प्राप्त झाली नाही त्यांनी vakilgroup@gmail.com वर ईमेल पाठवा किंवा investor.helpdesk@in.mpm.ms.mufg.com वर लिहा.

सूचना कं पनीच्या वेबसाइटवर (www.elcidinvestments.com), सीडीएसएसल (www.evotingindia.com) उपलब्ध आहे आणि बीएसई (www.bseindia.com) च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. एम्सीए परिपत्रकांतगत पत्रांनी दिल्यानुसार, कंपनीने सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली आहे आणि ज्या सदस्यांचा ईमेल पत्ता नोंदीणीकृत नाही अशा सदस्यांना पोस्टल बॅलेट फॉर्म आणि टपाल मुद्रांक शुल्क भरलेले प्रतिसाद लिफाफ्यासह नोटीसची हाई कॉपी पाठवणार नाही. सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावावर सदस्यांची समंती किंवा असहमती एम्सीए परिपत्रकानुसार रिमोट ई|व्होटिंगद्वारे घेतली जाईल.

सदस्यांना सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करता याव्यात आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी, ज्या सदस्यांनी त्यांचे ई|मेल पत्रे कंपनीकडे नोंदीणीकृत केलेले नाहीत ते आता investor.helpdesk@in.mpm.ms.mufg.com वर किंवा vakilgroup@gmail.com वर ई|मेल पाठवून नोंदीणी करू शकतात. डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ई|मेल पत्रे त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदवावेत.

कंपनी कायद्याच्या कलम १०८, ११० आणि इतर लागू तरतुदी सहाचिता व्यवस्थापन नियमांचे नियम २० व २२ सहाचिता लिस्टिंग रेग्युलेशन्सचे रूस ४४, एम्सीए परिपत्रके आणि इतर कोणत्याही लागू तरतुदी, जर असतील तर, कंपनीने सीडीएसएसलाद्वारे प्रदान केलेल्या रिमोट ई|व्होटिंग सेवेद्वारे सदस्यांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टाकता यावे यासाठी रिमोट ई|व्होटिंग सुविधेचा विस्तार केला आहे. रिमोट ई|व्होटिंगद्वारे मतदान मंगळवार,०३.०२.२०२६ रोजी स.१.००वा. (भाप्रवे) प्रांभ होईल आणि बुधवार, ०४.०३.२०२६ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. त्यानंतर ई|मि्तदान सुविधा अक्षम केली जाईल. सर्व सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी सूचनेमध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार रिमोट ई|व्होटिंगद्वारेच त्यांचे मत द्यावे. ठरावावर एका सदस्याने मत दिल्यानंतर, त्याला किंवा तिला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेची संबंधित सर्व तक्रारी श्री. **राजेश दळवी**, व्यवस्थापक, सीडीएसएस, ए विंग, २५वा मजला, मौर्यान प्युचरेन्स, मफतलाल मिल कंपाउड्ड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ, (पूर्व), मुंबई|X०००१३ यांचाकडे पाठवल्या जाऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdsindia.com वर ईमेल पाठवा किंवा ०२२|३२३०८५४२/४३ वर कॉल करा.

समाप्तद्वारे मतदानाचे अधिकार कट|ऑफ तारखेला अर्थात २७.०९.२०२६ रोजी कंपनीच्या पेज|ऑप इकिटी शेअर कॅंपिटलमधील त्यांच्या हिश्याच्या प्रमाणात असतील. जी व्यक्ती सदस्य नाही कट|ऑफ तारखेने सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.

रिमोट ई|मि्तदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी बोडाने **श्रीमती रुची कोटक (एम्सीए: १९५५)**, प्रोग्रामटर, रुची कोटक आणि असोसिएट्स, कंपनी सेक्रेटरी यांची तपासनीस (**तपासनीस**) म्हणून नियुक्ती केली आहे.

निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने टाकलेल्या मतांची छाननी पूर्ण झाल्यावर, तपासनीस आपला अहवाल कंपनीच्या अध्यक्षाना, किंवा त्याने अधिकृतपणे अधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला सादर करेल. अध्यक्ष किंवा कोणताही संचालक किंवा अध्यक्षानी अधिकृत केलेली इतर कोणतीही व्यक्ती पोस्टल मतपत्रेकिचे निकाल वैधानिक कालमर्यादेनुसार घोषित करतील. पोस्टल बॅलेट प्रक्रियेद्वारे मतदान संपल्यानंतर २ (दोन) कामकाजाच्या दिवसांत पोस्टल बॅलेटचे निकाल जाहीर केले जातील. तपासनीसांच्या अहवालासह निकाल कंपनीच्या www.elcidinvestments.com आणि सीडीएसएस म्हणजेच www.evotingindia.com वर देखील पोस्ट केले जातील आणि बीएसईच्या www.bseindia.com वेबसाइटवर देखील उपलब्ध असतील. कंपनी आपल्या नोंदीणीकृत कार्यालयातही निकाल प्रदर्शित करेल. हा ठराव, आवश्यक बहुमताने मंमू झाल्यास, दुरुथ ई|मतदानासाठी निर्रिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला अर्थात ०४.०३.२०२५ रोजी पास झाल्याचे मानले जाईल.


पोस्टल मतपत्रेकिद्वारे प्रस्तावित केलेल्या ठरावाच्या संदर्भात कोणतीही शंका कंपनीच्या अध्यक्षांना vakilgroup@gmail.com वर संवोधित केली जाऊ शकते.

एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता
सही/-
ठिकाण: मुंबई
दिनांक: २८.०१.२०२६

आयुक् डोलानी
कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

सेवानिवृत्त व्यक्तीची १.३५ कोटींची ऑनलाइन फसवणूक

जळगाव, दि. २९: शेअर ट्रेडिंगविषयी इंटरनेटवर माहिती शोधताना अधिक नपयाच्या आर्मि षाला बळी पडलेल्या एका सेवानिवृत्त व्यक्तीची तब्बल १ कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार जळगावमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिवारी नगर परिसरात राहणारे आणि खासगी कंपनीतून निवृत्त झालेले ६१ वर्षीय व्यक्तीने ३१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन शेअर ट्रेडिंगची माहिती शोधली. यावेळी दिसलेल्या एका व्हॉट्सअॅप लिंकर व्लिक केल्यानंतर ते एका ग्रुपमध्ये जोडले गेले. त्या ग्रुपमध्ये शेअर बाजारासंबंधी माहिती देत गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. ग्रुपमधून पाठविण्यात आलेल्या लिंकवरून गुंतवणूक केल्यानंतर मोठा नफा होत असल्याचे दाखवण्यात आले.



अजमेरा रियल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड
सौआयएन : L27104MH1985PLC035659
नोंदीणीकृत कार्यालय : सिटी मॉल, लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई – ४०० ०५३.
दूर. : +९१ २२ ६६६४४००० फॅक्स : +९१ २२ २६३२५९०२
वेबसाइट : www.ajmera.com ई-मेल आयडी : investors@ajmera.com

दि. ३१.१२.२०२५ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिता स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश
(रु. लाखाने, इंग्रिएस वाळकता)

अ. क्र.	तपशील	स्थायी					एकत्रित				
		तिमाहीअखेर		नऊमाहीअखेर		वर्षअखेर	तिमाहीअखेर		नऊमाहीअखेर		वर्षअखेर
		३१.१२.२०२५	३०.०९.२०२५	३१.१२.२०२४	३१.१२.२०२५	३१.०३.२०२४	३१.१२.२०२५	३०.०९.२०२५	३१.१२.२०२४	३१.१२.२०२४	३१.०३.२०२४
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	परिचलनातून एकूण उत्पन्न	१०,१७७	१२,३२५	१५,२३३	३८,८२२	४२,४०६	५४,३६७	१८,३५२	२२,१०९	१९,९१२	६६,४०७
२	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	३,०७४	३,५६६	४,१३८	११,४८१	१०,८४४	१४,५८७	४,१९०	४,२८०	४,४५९	१४,१०९
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपरिचाल)	३,०७४	३,५६६	४,१३८	११,४८१	१०,८४४	१४,५८७	४,१९०	४,२८०	४,४५९	१४,१०९
४	करपण्यात कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपरिचाल)	२,०८२	२,६१९	३,१९६	८,०६३	८,३०३	११,१६४	२,५५४	२,७३७	३,३८९	९,२४९
५	कालावधीकरिता एकूण सर्वसंचालक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपण्यात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसंचालक उत्पन्न (करपण्यात) यांचा समावेश)	२,०८२	२,६१९	३,१९६	८,०६३	८,२९६	११,१८१	२,५५४	२,७३७	३,३८९	९,२४९
६	प्रदानित समभाग भांडवल	३,९३६	३,९३६	३,९३६	३,९३६	३,९३६	३,९३६	३,९३६	३,९३६	३,९३६	
७	अन्य समभाग										१,१६,७४५
८	उत्पन्न व खर्चित (प्रत्येकी रु. १०/-) (अवॉर्डित व खर्चित परिचलनाकरिता)	१.०६	१.३३	१.७१	४.१०	४.५८	६.०३	१.३०	१.५४	१.८१	५.५५
अ) मूलभूत ब) सौम्यीकृत		१.०६	१.३३	१.७१	४.१०	४.५८	६.०३	१.३०	१.५४	१.८१	५.५५

टीप :

- कंपनीच्या दि. ३१.१२.२०२५ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताचा वर्तिल अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुरावलेकन व शिफारस करण्यात आली असून कंपनीच्या संचालक मंडळामुळे त्यांच्या दि. २९.०१.२०२६ रोजी आयोजित संसभेचे त्यांना मंजूरी देण्यात आली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी त्याचे मर्यादित पुरावलेकन केलेले आहे.
- वर्तिल निष्कर्ष हे कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ सहाचान कंपनी (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५, अंतर्गत अधिसूचित भारतीय लेखा मानकानुसार (आयएसडी एस) तयार करण्यात आलेले आहेत.
- निष्कर्ष कंपनीची वेबसाइट,राशाीर,लो वर उपलब्ध आहेत व ते कंपनीचे शेअर्स सूचिद्वर असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसना कळविण्यात आले आहेत.
- कंपनी एकल विभाग अर्थात बांधकाम (रियल इस्टेट) क्षेत्रात कार्यरत आहे.
- गत कालावधीकरिताचा आकडेवारी विषयान कालावधीच्या वार्षिकरणाच्या निव्विचितीकरिता आवश्यकतेनुसार पुनर्गठित व पुनर्रचित करण्यात आली आहे.
- दि. ३१.१२.२०२५ रोजीनुसार कंपनीच्या संभागांचे दर्दनी मूळ रु. १०/- प्रतिशे आहे. कंपनीने प्रत्येकी रु. २/- च्या एका संभागाचे नोंद दिनांक दि. १५.०९.२०२६ पासून पूर्णतः प्रदानित प्रत्येकी रु. २/- दर्द मूल्याच्या पूर्णतः प्रदानित, पाच संभागांमध्ये स्टॉक विभाजन / उपविभाजनास मंजूरी दिली आहे. त्यानुसार दि. १५.०९.२०२६ पासून संभागांची संख्या ३१५४५५३ संभागांवरून १९६७५६५० संभागां इतकी वाढलेली आहे. आयएसडी एस ३३ नुसार, सर्व गत कालावधीकरिता उत्पन्न प्रतिशेअ, मूलभूत व सौम्यीकृत इंग्रिएस हे संभागांच्या विभाजन संख्येवरून विचारात घेऊन पुनःनमूद करण्यात आले आहेत.



दिनांक : २९.०१.२०२६
ठिका